

— उपात्वा nach Jmd Etwas besteigen und neben ihm Platz nehmen: रथम् MBh. 3, 4745.

— समत्वा nach Jmd Etwas besteigen: तत्रैव चितामिस्थं माद्री समत्वारोह sc. चिताम् MBh. 1, 3818.

— श्रम्या ersteigen, besteigen; sich emporschwingen —, sich hinaufsetzen zu, beschreiten: नाकम् AV. 3, 29, 3. सुवर्गं लोकम् TBh. 1, 8, 8, 5. 3, 1, 3. ein Schiff ÇAT. Br. 4, 2, 5, 10. श्रमि वा एषो ऽग्नी श्रौरौकृति य ए-नावुपतिष्ठते TS. 1, 5, 9, 5. शरीरं संस्कृत्याभ्यारोहति 5, 6, 6, 4. सान्नाद्वा एष देवानभ्यारोहति य एषो यज्ञमभ्यारोहति यथा खलु वै श्रेयानभ्यारोहः कामयेते तथा करोति geradezu zu den Göttern erhebt sich, wer zu ihrem Opfer sich erhebt, so wie ein angesehener Hochstehender nur zu wünschen hat, so thut er, TS. 2, 5, 5, 5. 7, 4, 5, 1. तत्रम् ÇAT. Br. 2, 4, 2, 7, 3, 3, 4, 9. श्रमि ह वै श्रेयांसं रोहति नैनं पापीयानभ्यारोहति erhebt sich über ihn 12, 2, 2, 10. — Vgl. श्रम्यारोह, श्रम्यारोह figg.

— श्रवा caus. herabbringen von (abl.): रथस्थो प्रतिमां भर्तुरवारोहृति-ता गिरेः ÇATR. 14, 229.

— उदा sich erheben zu: पृथिव्या अहमुदत्तरिन्तमारुहम् VS. 17, 67. AV. 18, 1, 61.

— उपा 1) hinaufsteigen zu Jmd ऀÇV. GRH. 3, 12, 12. MBh. 2, 37, 939. besteigen: गिरिपृष्ठम् Spr. 833, v. l. MBh. 1, 1107. शमीम् 4, 170. प्रासा-दाग्रमुपाह्वता R. GORR. 2, 6, 1. महारथमुपाह्वत् 7, 12, 20. यानान्युपाह्वताः 6, 111, 16. नावमुपाह्वत् 7, 46, 33. स्थलीमुपाह्वता (उपाह्वत् ed. Bomb. 3, 13, 22) पर्वतस्याविह्वरतः । तत्र पञ्चवटी नाम gelegen auf 3, 19, 23. न सं-तानः प्रमाणपदवीमुपाह्वारोहति so v. a. darf nicht als wirklicher Beweis gelten SARVADARÇANAS. 26, 6. — 2) herankommen, sich nähern MBh. 7, 5738. उपाह्वता मध्याह्नः Mittag ist da MĀLAV. 24, 2. kommen —, ge-langen zu: स्थलमुपाह्वत् पर्वतस्याविह्वरतः R. ed. Bomb. 3, 13, 22. उपा-ह्वतः सामग्र्यमिव चन्द्रमाः RAGH. 17, 30. — Vgl. उपाह्वत्. — caus. zu sich heraufsteigen lassen auf (acc. oder loc.): तावुपरौप्य स्यन्दनम् MBh. 10, 654. रथे 5, 4726.

— समुपा besteigen: विमानम् MBh. 3, 15436. वृषभं समुपाह्वता देवी पार्वती R. 5, 35, 26.

— पर्या heraufsteigen aus: (सूर्यम्) श्रौरौहत्तं बृहत्तः पांसुस्पर्शं RV. 10, 37, 8.

— प्रा hinaufsteigen zu, besteigen: त्रिविष्टपम् MBh. 3, 10594. पारिर्ह-यान् 7, 9041.

— प्रत्या caus. wieder hinaufsteigen lassen, — hinaufbefördern: प्र-त्यारोपय रथोपरं राजपुत्रम् UTTARAR. 100, 9 (133, 4). R. 4, 58, 39.

— समा 1) hinaufsteigen zu, auf, besteigen, beschreiten: स्वर्गम् MBh. 3, 4078. सुपुत्रीम् Spr. 2462 (med.). नभः KATHĀS. 35, 158. गिरिपृष्ठम् Spr. 833. गिरिम् R. 5, 74, 1. उष्ट्रयानम्, खरयानम् M. 11, 201. रथम्, विमानम् MBh. 3, 1729. 2791. 12027. 5, 7339. HARIV. 13133. R. 1, 1, 85. 5, 43, 45. KATHĀS. 43, 41. नावम् AIR. Br. 6, 21. KATHĀS. 18, 293. सिंहासनम् 52. शयने PANKĀT. 186, 23. वासिनम् KATHĀS. 18, 118. RĀĠA-TAR. 4, 268. BHĀG. P. 9, 6, 15. मत्पृष्ठम् PANKĀT. 113, 3. तत्पृष्ठोपरि 198, 10. तच्चक्रम् — तन्म-स्तकाद्वाक्षणाशिरसि समाह्वारोह 242, 10. 14. प्रियस्याङ्के R. 2, 96, 16. ऊ-ताशनम् so v. a. चिताम् Spr. 4741. श्मौष्ठोक्तान् ÇAT. Br. 1, 9, 2, 10. 2, 1, 2, 3. einen Pfad TS. 2, 5, 6, 2. देवा गार्हपत्यं चिवा समारोहन् ÇAT. Br.

7, 2, 1, 8, 2, 1, 1. 9, 2, 2, 13. वितर्कपदवीम् PRAB. 116, 9. समाह्वता a) in pass. Bed.: मातङ्गाः समाह्वताः कुशलैर्हृस्तिमादिभिः geritten von MBh. 4, 1038. शतं सद्ब्रह्माण्डानां समाह्वतानि धन्विभिः R. 2, 83, 5. ऽकरेषुका KATHĀS. 18, 87. 82, 345. — b) in act. Bed.: सुरलोकात् R. 1, 36, 22. समा-ह्वता (sc. खम्) भूतासनविमानकाः KATHĀS. 46, 31. एकवृत्ते (ऽन्ता die Ausgg.) समाह्वता विक्रमाः VṚDDHA-KĀN. 10, 15. रथम् MĀRK. P. 132, 42. श्रथम् R. GORR. 2, 90, 5. MĀRK. P. 21, 50. KATHĀS. 18, 104. दारुमये गरुडे PANKĀT. 48, 10. पत्नीस्कन्धे MĀRK. P. 16, 28. तस्योपरि PANKĀT. 113, 4. खट्वम् Spr. 4890. सिंहासनम् KATHĀS. 9, 18. चिताम् R. GORR. 2, 68, 36. उत्पद्यम् auf Abwege gerathen R. SCHL. 2, 78, 4. hineingegangen in, aufgenommen in: समाह्वतेषु चारुपाणिशो wenn die Reibhölzer verloren gehen, nachdem die Feuer in sie aufgenommen sind, ऀÇV. ÇR. 3, 12, 30. KĀTJ. ÇR. 5, 2, 19, 6, 10, 12. — 2) zuwachsen, zuheilen: ऽह्वत HARIV. 11076. gewachsen nach NĪLAK. — 3) losgehen auf Jmd oder Etwas MBh. 7, 5084. ध्वजमस्य समा-रुह्य (समासाद्य ed. Bomb.) तस्थौ भीमो महीतले 5768. — 4) an Etwas gehen, antreten: उग्रं तपः MBh. 13, 7608. नभसा तुलां समाह्वारोह so v. a. bekam Aehnlichkeit mit RAGH. 8, 15. चक्रवर्द्धिं समाह्वतः eingegangen auf M. 8, 156. प्रज्ञया वाचम्, चतुः, श्रोत्रम्, जिह्वाम्, कृत्वा, शरीरम्, उपस्थम्, पादौ, मनः समारुह्य an die Rede, das Auge u. s. w. mittelst des Verstan- des gehend so v. a. in Thätigkeit setzend KAUSH. UP. 3, 5. — Vgl. समा-रोह, समारोह्या. — caus. 1) hinaufsteigen —, besteigen lassen: पितृ-याणीः सं व श्रारोह्यामि AV. 18, 4, 1. श्रममेवैनं लोकं समारोह्यति TS. 6, 6, 1, 1. दिशः ÇAT. Br. 5, 4, 1, 3. स्वर्गं समारोपितः Spr. 2462. वेनतेये PANKĀT. 44, 16. पृष्ठे 82, 2. अङ्गम् BHĀG. P. 4, 4, 26. प्रूल्ले MRĀĠH. 170, 22. RĀĠA-TAR. 2, 79. aufladen, auflegen MBh. 9, 1349. R. GORR. 1, 34, 16. 71, 2, 6, 19, 49. KATHĀS. 43, 234. रुहते दिवि aufgehen lassen MĀRK. P. 73, 61. fg. वेदीम् aufführen KATHĀS. 43, 312. in die Höhe heben, aufheben MBh. 4, 802. bildlich so v. a. befördern, an einen hohen Platz stellen RAGH. ed. Calc. 15, 91. — 2) setzen in: पीठिकां KATHĀS. 73, 119. versetzen in, unter: सर्वे जीवितसंशयं व्यममी वाचा समारोपिताः VEMĪS. in SĀH. D. 160, 8. तं पुत्रिणाम् — समारोपयद्यसंख्याम् RAGH. 18, 29. das Feuer ver-setzen in (loc. oder acc.), vom symbolischen Auffangen desselben in einen andern Gegenstand durch Wärmen der Hände, Hölzer u. s. w.: श्रएयोः, श्रामन्, श्रामनि TS. 3, 4, 10, 4. 5. ÇAT. Br. 4, 6, 8, 3. 12, 4, 2, 10. 41. 13, 6, 2, 20. M. 6, 25. 38. BHĀG. P. 7, 12, 24. श्रणी वेत्सुकं वा AIR. Br. 7, 7. auch ohne Bez. des Ortes KĀTJ. ÇR. 5, 3, 1. 7, 1, 36. 25, 3, 9. ऀÇV. ÇR. 3, 10, 4. ोप्य LĀTJ. 3, 4, 6. ÇĀNKH. ÇR. 16, 16, 2. KAUC. 40. med. sich aufnehmen lassen: गृह्यतिरेव प्रथमः समारोह्यते ÇAT. Br. 4, 6, 8, 13. KĀTJ. ÇR. 12, 2, 8. — 3) einen Bogen mit der Sehne beziehen: समारो-पितकार्मुकं R. 6, 66, 7. BHĀG. P. 1, 17, 4; vgl. u. श्रा caus. 3). — 4) Jmd (loc.) Etwas übergeben, übertragen: पुत्रे राज्यं समारोप्य Verz. d. Oxf. H. 38, 6, No. 95. समारोप्य वचो मयि MBh. 12, 1418; vgl. वाक्यानि — एकस्मि-न्ब्राह्मणे निवेश्य 15, 311. beilegen, zuschreiben, übertragen auf BHĀG. P. 5, 5, 30. SARVADARÇANAS. 173, 2. 3. — 5) an den Tag legen: समारोपितशौच MBh. 13, 5362. समारोपितविक्रमं R. 6, 69, 21. — Vgl. समारोप्या.

— अनुसमा aufsteigen nach: उच्यतेमादित्यमग्निरनुसमारोहति TBh. 2, 1, 2, 10.

— श्रमिसमा (zu einem Opfer in den heiligen Raum) schreiten: ते प्रा-